

तात्काळ :

विभागीय चौकशीची प्रकरणे १ वर्षाच्या
आत निकालात काढण्याच्या दृष्टीने
प्राधान्याने कार्यवाही करण्याविषयी.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक: सीडीआर-११८५/१२१२/३०/अकरा,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक: २ ऑगस्ट, १९८५.

पडा :- [१] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग,
क्रमांक:सीडीआर-१०८२/१८६६/४०-अकरा, दिनांक
७ ऑगस्ट, १९८२.

[२] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग,
क्रमांक: सीडीआर-११८३/६५३/३४-अकरा, दिनांक २७ मे १९८३.

परिपत्रक :- विभागीय चौकशीची प्रकरणे फार काळ पुर्लंबित राहतात व
त्यामुळे संबंधित/कर्मचा-यांना बराच त्रास सहन करावा लागतो. स्वदेय नव्हे तर अशा
पुर्लंबामुळे कांहीवेळा परिणामकारकीरत्या शिक्षा देता येत नाही. लोक आयुक्तांनी
त्यांच्या १० व्या वार्षिक एकीकृत अहवालामध्ये पुर्लंबित विभागीय चौकशी त्वरित
पूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेल्या सूचना या विभागाच्या क्रमांक-सीडीआर-११८३/६५३/
३४-अकरा, दिनांक १३ जून १९८३ च्या अर्थ शासकीय पत्राद्वारे सर्व मंत्रालयीन
विभागांच्या निदर्शनास आणल्या होत्या. मुख्य मंत्र्यांनी असे आदेश दिले आहेत की,
विभागीय चौकशीची प्रकरणे १ वर्षाच्या आत निकालात काढण्याच्या दृष्टीने
प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी.

२. मुख्य मंत्र्यांचे वरील आदेश लक्षात घेऊन व पुर्लंबित विभागीय चौकशीची
अद्यावत माहिती मुख्य सचिवांना सादर करण्याकीरता सर्व मंत्रालयीन विभागाच्या
संबंधित उप सचिवांना अशी विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपापल्या
विभागालील व विभागाच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांच्या
कार्यालयात पुर्लंबित असलेल्या विभागीय चौकशीची माहिती त्वरित मिळवून त्या सर्व
विभागीय चौकशी लवकरात लवकर [कोणत्याही परिस्थितीत १ वर्षाच्या आत] पूर्ण
होतील याची खबरदारी घ्यावी. मुख्य मंत्र्यांचे आदेश लक्षात घेता यापुढे नव्याने
आदेशित करण्यात येणा-या विभागीय चौकशी १ वर्षाच्या आत पूर्ण होण्यासाठी
संबंधित उप सचिवांनी जातीने लक्ष घालावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मुकुंद स.मोकाशी,
शासनाचे उप सचिव.

कृ.मा.प.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्र्यांचे सचिव,
 सर्व विशेष अधिकारी, विभागीय चौक्या,
 निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील असलेले विभाग प्रमुख /
 कार्यालय प्रमुख,
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 निपट फाईल.